

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२०११-२०१२ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीचे वाटप "आरोग्य सेवा"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.५/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- १२ मे, २०११

- वाचा : १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दिनांक ३१.३, २०११  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दिनांक ८.४, २०११  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक टिएसपी-२००८/प्र.क्र.६/का.६, दिनांक १६.१२.२००९.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "आरोग्य सेवा" या उपशिर्षाखाली २०११-१२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. उपरोक्त संदर्भ क्र.(१) अन्वये माहे एप्रिल व मे महिन्याचा खर्च भागाविण्यासाठी सदर तरतुदीपैकी १/६ निधी खर्च करण्यास मंजूरी याद्वारे देण्यात येत आहे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पातलन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनांतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनांतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतुद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतुद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथवरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्याच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०११०५१२१०१८१७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई (५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, (सर्व जिल्हे )

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व जिल्हे.)

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व जिल्हे)

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

वित्त विभाग (बजेट)/नियोजन विभाग(बजेट), मंत्रालय, मुंबई-३२

सार्वजनिक आरोग्य विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई ( ५ प्रती)

सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग), आरोग्य सेवा संचालनालय, पुणे

अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), पुणे.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, १५ आदिवासी जिल्हे

सहसंचालक , आरोग्य सेवा (आदिवासी उपयोजना),महाराष्ट्र राज्य, पुणे ( २ प्रती)

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक/धुळे/अहमदनगर/पुणे/नागपूर/चंद्रपूर/नांदेड/यवतमाळ.

कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ८, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : दृष्टीदान योजना  (जिल्हास्तरीय योजना)  (रु.हजारात)		मागणी क्र.टी-५  मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०३-ग्रामीण आरोग्य सेवा-विषम चिकित्सा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०१) मुफसल क्षेत्रातील आस्थापनेवर शासकीय रुग्णालये व दवाखाने  <b>(२२१० ३६०१) ५०, इतर खर्च</b>		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
टीएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
ठाणे	३५००	--		
रायगड	१०	--		
नाशिक	१५००	--		
धुळे	२००	१००		
नंदुरबार	७००	--		
जळगाव	३००	--		
अहमदनगर	१००	--		
नागपूर	५०	--		
गांगाड्या	४५०	२००		
गढचिरोली	६००	--		
नांदेड	१००	--		
<b>एकूण</b>	<b>७५१०</b>	<b>३००</b>		
<b>एकूण एकत्रित</b>	<b>७८१०</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयात पेडीयट्रीक आय.सी.युनिट स्थापन करणे.  (जिल्हास्तरीय योजना)  (रु.हजारात)		मागणी क्र.टी-५  मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे (२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च,		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	६००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	२१००			
चंद्रपूर	१०००			
<b>एकूण</b>	<b>३७००</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयाच्या औषधी अनुदानात वाढ करणे (जिल्हास्तगीय योजना) (रु.हजारात)		मागणी क्र.टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य- ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करणे (२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च,		
जिल्हाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुद्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
जिल्हा	टीएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
ठाणे	१३०००	--		
रायगड	६००	--		
नाशिक	५०००	--		
धुळे	१०००	१०००		
नंदुरबार	६६००	--		
जळगांव	५०	--		
अहमदनगर	१००	--		
पुणे	२७००	१०००		
अमरावती	६८००	--		
यवतमाळ	१०००	--		
नागपूर	४००	--		
गोंदिया	८००	५००		
चंद्रपूर	२०००	--		
गडचिरोली	१०८००	--		
नांदेड	१८००	--		
एकूण	५२६५०	२५००		
एकूण एकत्रित	५५१५०			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव :</b> ग्रामीण रुग्णालयात आहार सुविधा पुरविणे <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे <b>(२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च</b>			
जिल्ह्याचे नांव		२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५	
	टिएसपी	ओटिएसपी			
नाशिक	१५००	--	संबंधित जिल्हाधिकारी		
धुळे	१०००	--			
नंदुरबार	६०००	--			
जळगांव	२००	--			
पुणे	३००	१५०			
अमरावती	१०००	--			
यवतमाळ	१०००	५०००			
नागपूर	१५०	--			
भंडारा	--	१०००			
गोंदिया	९००	३००			
चंद्रपूर	२०००	--			
गडचिरोली	२७००	--			
एकूण	१६७५०	६४५०			
<b>एकूण एकत्रित</b>		<b>२३२००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष :</b> वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)	<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे (२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च					
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५		
नंदुरबार	१००००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.			
अहमदनगर	१००					
गोंदिया	१०००					
नांदेड	२५००					
एकूण	१३६००					

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष :</b> वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयात मानकानुसार कर्मचारी पुरविणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)	<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे (२२१० २८०१) १३, कार्यालयीन खर्च			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	६०००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
एकूण	६०००			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<p><b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्रात आहार सुविधा पुरविणे.</b>  <b>(जिल्हास्तरीय योजना)</b></p> <p style="text-align: center;">(रु.हजारात)</p>	<p><b>मागणी क्र.टी-५</b>  <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिकसह)</p> <p><b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b></p>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
नंदुरबार	५६००	--		
अहमदनगर	५००	--		
बुलढाणा	--	१०००		
अकोला	--	४००		
नागपूर	५०	--		
भंडारा	--	६०		
गोंदिया	८००	--		
चंद्रपूर	२००	--		
हिंगोली	--	६००		
एकूण	७१५०	२०६०		
एकूण एकत्रित		९२१०		

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी )**

<p><b>शिर्ष :</b> वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य</p> <p><b>योजनेचे नांव :</b> प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करणे.</p> <p>(जिल्हास्तरीय योजना)</p> <p style="text-align: center;">(रु.हजारात)</p>	<p><b>मागणी क्र.टी-५</b></p> <p><b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य - ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिक्सह)</p> <p><b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b></p>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	४००			
अहमदनगर	५०			
<b>एकूण</b>	<b>४६०</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव :</b> प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य - ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिकसह) <b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>					
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा			
१	२	३	४	५			
ठाणे	टिएसपी २८७४	ओटीएसपी --	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.			
नाशिक	१३८०	--					
धुळे	६९६९	--					
गांदिया	१०	१०					
एकूण	११२३३	१०					
एकूण एकत्रित		११२४३					

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम.</b> <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम (२२१० २८६४) २१, सामुग्री व पुरवठा		
१	२	३	४	५
रायगड	११५०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	.
नाशिक	९०००			
नंदुरबार	१०६३१			
अहमदनगर	१५००			
पुणे	१२२०			
अमरावती	७४९१			
यवतमाळ	५०००			
नागपूर	३००			
गोंदिया	१००००			
चंद्रपूर	२५३५२			
गडचिरोली	३१५५३			
नांदेड	१५००			
<b>एकूण</b>	<b>१०४६९७</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<p><b>शिर्ष :</b> वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : संवेदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे.</p> <p>(जिल्हास्तरीय योजना)</p> <p style="text-align: right;">(रु.हजारात)</p>		<p><b>मागणी क्र.टी-५</b></p> <p><b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिकसह)</p> <p><b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b></p>		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकोय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	५६४००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	६४३०			
नाशिक	३८३०४			
धुळे	१४२९०			
नंदुरबार	४००५०			
जळगांव	१६९२			
अहमदनगर	३३००			
पुणे	६१८३			
अमरावती	१०३१५			
यवतमाळ	२९६१८			
नागपूर	४०८०			
गोंदिया	७००२			
चंद्रपूर	८०००			
गडचिरोली	४२५७२			
नांदेड	६५००			
एकूण	२७४७३६			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधी अनुदानात वाढ करणे (जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य - ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ किलनिकसह) <b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	८१६०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	६००			
नाशिक	६२४०			
धुळे	२२४०			
नंदुरबार	८९६०			
जळगांव	३२०			
अहमदनगर	४०००			
पुणे	१४८०			
अमरावती	१७६०			
यवतमाळ	१११२८			
नागपूर	६४०			
गोंदिया	२०८०			
चंद्रपूर	३२००			
गडचिरोली	११७१२			
नादेड	२०००			
एकूण	६४५२०			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टिएसपी)**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव :</b> प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या औषधी अनुदानात वाढ करणे <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>	<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०४) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिकसह) <b>(२२१० २९३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>				
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुद्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	४०९२	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.		
रायगड	४००				
नाशिक	३०००				
धुळे	१०९२				
नंदुरबार	३३३६				
जळगांव	२२८				
पुणे	९१५				
अमरावती	११४०				
यवतमाळ	१५०००				
नागपूर	३१२				
गोंदिया	८१६				
चंद्रपूर	१७५२				
एकूण	३२०८३				

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : दाई बैठका  (जिल्हास्तरीय योजना)  (रु.हजारात)		मागणी क्र.टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक ७९६- आरोग्य-जनजाती क्षेत्र उपयोजना -जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०५) दाई बैठका (२२१० ४८३१) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी		
ठाणे	६२२	--	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
नाशिक	७६८	--		
धुळे	३०	--		
नंदुरबार	६५०	--		
जळगांव	५०	--		
अहमदनगर	५००	--		
पुणे	८४	६०		
अमरावती	२५०	--		
गोदिया	४००	--		
गडचिरोली	३८०	--		
एकूण	३७३४	६०		
एकूण एकत्रित		३७९४		

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

(टिएसपी)

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव :</b> माता व ३ ते ४ वर्षे वयाच्या बालकांना वैद्यकीय अनुदान  (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान. (०१) (०७) माता व ग्रेड ३ ते ४ च्या बालकांना औषधी अनुदान <b>(२२१० ४८५८) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
जळगाव	५०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.		
अहमदनगर	३३७५				
अमरावती	३२००				
एकूण	६६२५				

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

(टिएसपी)

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव :</b> आरोग्य संस्थांची स्थापना/ परिरक्षण / बांधकामे. (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (०९) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती व बांधकामे (२२१० ४८७६) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
	टिएसपी	ओटिप्सपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
ठाणे	६१०००	--			
रायगड	१५००	१०००			
अहमदनगर	७४७०	--			
पुणे	१८७००	३०००			
अमरावती	१७०००	--			
वर्धा	--	२५००			
नांदेड	२००००	१००००			
एकूण	१२५६७०	१६५००			
एकूण एकत्रित	१४२१७०				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम</b> <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>	<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २२१०-बैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०९) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती व बांधकामे</b> <b>(२२१० ४८७६) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्हाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
टिएसपी	ओटिएसपी			
नाशिक	१०३५११	--		
नंदुरबार	५७२४१	--		
यवतमाळ	१००००	--		
नागपूर	३२००	--		
गोंदिया	४०००	२०००		
चंद्रपूर	४५००	--		
गडचिरोली	३८५००	--		
एकूण	२२०९५२	२०००		
एकूण एकत्रित		२२२९५२		

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना</b> (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०९) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती व बांधकामे <b>(२२१० ४८७६) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	टिएसपी ११४०	ओटिएसपी --	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	२०००	--			
धुळे	८९६३	--			
अहमदनगर	५०	--			
पुणे	७१००	८००			
गोंदिया	५२३	१०			
<b>एकूण</b>	<b>१८९७६</b>	<b>८१०</b>			
<b>एकूण एकत्रित</b>		<b>१९७८६</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना व देखभाल</b> (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदाने (०१) (०९) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती व बांधकामे <b>(२२१० ४८७६) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
रायगड	टिएसपी २०००	ओटिएसपी २०००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	२६००१	--			
भंडारा	--	२१०			
चंदपूर	४००	६४०			
<b>एकूण</b>	<b>२८४०१</b>	<b>२८५०</b>			
<b>एकूण एकत्रित</b>		<b>३१२५१</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टिएसपी)

शिर्ष : आरोग्य सेवा	मागणी क्र.टी-५			
योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण.	मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०१) (१०) प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण			
(जिल्हास्तगीय योजना)	(२२१० ४८८५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)			
(रु.हजारात)				
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	३५००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
धुळे	२१०			
नंदुरबार	८४०			
जळगांव	३६			
अहमदनगर	१५००			
पुणे	१४४०			
अमरावती	१६५			
यवतमाळ	५०००			
नागपूर	६०			
गोंदिया	११५			
चंद्रपूर	३००			
गडचिरोली	६७५			
एकूण	१३९२९			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटिएसपी)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : राष्ट्रीय हिवताप निर्मुलन कार्यक्रम.</b> (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)	<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उप योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०८) राष्ट्रीय हिवताप निर्मुलन कार्यक्रम (२२१० ३७२६) २१, सामुग्री व पुरवठा			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	११५०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
बुलढाणा	१५००			
अकोला	२५००			
वाशिम	१४००			
अमरावती	२२३९			
यवतमाळ	५०००			
नागपुर	९००			
वर्धा	३५०			
भंडारा	९७७			
गोंदिया	२०००			
चंद्रपूर	८८४१			
हिंगोली	६००			
नांदेड	५००			
<b>एकूण</b>	<b>२७९५७</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

शिर्ष : वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : संवेदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे.  (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)	मागणी क्र.टी-५  मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०२) अतिसंवेदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिक्सह) (२२१० ३७३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)					
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५		
रायगड	२५००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.			
अकोला	३०००					
यवतमाळ	२३५५०					
नागपुर	१८००					
वर्धा	५००					
गोंदिया	३००					
चंद्रपूर	३२८३					
हिंगली	६६००					
नांदेड	२०००					
एकूण	४३५३३					

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

शिर्ष : वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधी अनुदानात वाढ करणे  (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)	मागणी क्र.टी-५  मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०२) अतिसंवेदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाईल हेल्थ क्लिनिक्सह) (२२१० ३७३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)					
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा		
१	२	३	४	५		
रायगड	६००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.			
यवतमाळ	७०००					
भंडारा	४००					
गोंदिया	५००					
एकूण	८५००					

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

<p>शिर्ष : वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या औषधी अनुदानात वाढ करणे. (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)</p>		<p><b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०२) अतिसंवेदनशिल आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरविणे (मोबाइल हेल्प्स विलिनिकसह) <b>(२२१० ३७३५) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b></p>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
रायगड	४००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय,		
पुणे	१२०		मुंबई.		
बुलढाणा	२०००				
अकोला	२५००				
वाशिम	८८०				
यवतमाळ	५०००				
वर्धा	१०००				
भंडारा	९००				
गोंदिया	४२३				
एकूण	१३२२३				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम</b>  <b>(जिल्हास्तरीय योजना)</b> <b>(रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०६) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती/बांधकामे <b>(२२१० ४९३८) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	९०७७०	--			
नंदुरबार	१००००	--			
अहमदनगर	३०००	--			
अकोला	--	१०००			
बाशिम	--	१०००			
यवतमाळ	६०००	--			
नागपूर	--	१७८००			
गोदिया	३०००	१०००			
चंद्रपूर	१५००	१०००			
गडचिरोली	४२८७५	--			
एकूण	१५७१४५	२१८००			
एकूण एकत्रित		१७८९४५			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

<b>शिर्ष :</b> आरोग्य सेवा <b>योजनेचे नांव :</b> प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची देखभाल व दुरुस्ती (जिल्हास्तरीय योजना) (र.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६- जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०६) आरोग्य केंद्राची स्थापना/दुरुस्ती/बांधकामे (२२१० ४९३८) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)			
जिल्हाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.		
रायगड	--	२०००			
नंदुरबार	३०००	--			
अहमदनगर	५००	--			
अमरावती	२५००	--			
गोंदिया	१५००	१०००			
चंद्रपूर	१८००	२४००			
एकूण	९३००	५४००			
एकूण एकत्रित	१४७००				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

<b>शिर्ष :</b> आरोग्य सेवा <b>योजनेचे नांव :</b> प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण. (जिल्हास्तरीय योजना) (र.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना सहाय्यक अनुदान (०२) (०७) प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण (२२१० ४९४७) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)			
जिल्हाचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
पुणे	५४०	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.		
बुलढाणा	३०००				
अकोला	१५००				
वाशिम	२००				
वर्धा	४००				
गोंदिया	९०				
एकूण	५७३०				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप**

शिर्ष : कुटुंब कल्याण. योजनेचे नांव : पल्स पोलिओ लसीकरण (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		मागणी क्र.टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२११-कुटुंब कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना -राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्रतिक्षमतेचा विस्तारीत कार्यक्रम (पल्स पोलिओ लसीकरण मोहीम) <b>(२२११ ०५६१) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.		
अहमदनगर	१००	--			
पुणे	१३३	३०			
नागपूर	५०	--			
वर्धा	--	१००			
भंडारा	--	१००			
गोंदिया	२६०	१००			
गडचिरोली	६५०	--			
<b>एकूण</b>	<b>११९३</b>	<b>३३०</b>			
<b>एकूण एकत्रित</b>	<b>१५२३</b>				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टीएसपी)**

शिर्ष : आरोग्य सेवा योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयाची बांधकामे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		मागणी क्र.टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यावरील भांडवली खर्च-०२-ग्रामीण आरोग्य सेवा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-सार्वजनिक आरोग्य-७९६-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) सामुहिक आरोग्य केंद्राचे बांधकाम <b>(४२१० ०३८२) ५३, मोठी बांधकामे</b>			
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
ठाणे	४३५	--	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	८७३९१	८६९६			
नंदुरबार	१०४३४८	--			
यवतमाळ	२०८७०	--			
नागपूर	२९६	--			
चंद्रपूर	१७३९	--			
गडचिरोली	१७८५५	--			
<b>एकूण</b>	<b>२३२९३४</b>	<b>८६९६</b>			
<b>एकूण एकत्रित</b>	<b>२४१६३०</b>				

टीप : वरील तरतूद निव्वळ बांधकामावरील खर्च आहे. टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टीएसपी)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> योजनेचे नांव: ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व दुरुस्ती (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : ४२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य यावरील भांडवली खर्च-०२-ग्रामीण आरोग्य सेवा -७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-सार्वजनिक आरोग्य-७९६-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) सामुहिक आरोग्य केंद्राचे बांधकाम <b>(४२१० ०३८२) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	१८०१	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
चंद्रपूर	१७३९			
गडचिरोली	२३४८			
<b>एकूण</b>	<b>५८८८</b>			

टीप : वरील तरतूद निव्वळ बांधकामावरील खर्च आहे. टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टीएसपी)**

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> योजनेचे नांव : आयुर्वेदिक व युनानी दवाखाने स्थापन करणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-नागरी आरोग्य सेवा-विषम चिकित्सा-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०२) आयुर्वेदिक व युनानी दवाखाने स्थापन करणे <b>(२२१० डी ९८२) ३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)</b>		
जिल्ह्याचे नांव	२०११-१२ साठी केलेली तरतूद	२०११-१२अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	१०००	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	१५००			
अमरावती	३३६६			
चंद्रपूर	५००			
<b>एकूण</b>	<b>६३६६</b>			